

माझी यशोगाथा

माझे नाव कु. स्वाती ह. मेस्त्री मी कसा या गावात गेले २५ वर्ष राहत असून माझे शिक्षण येथेच झाले. १२ वी पूर्ण केल्या नंतर मी २००७ साली दादर येथे फॅशन डिझाईनिंग चा डिप्लोमा २०११ साली पूर्ण केल्या नंतर २०११ ते २०१२ पर्यंत मी पाल फॅशन प्रायवेट लिमिटेड बोईसर या कंपनीत एम्ब्रायडरी डिझाईनर म्हणून ५५००/- दर महा पगारावर नोकरी केली. घरात दोन भाऊ शिक्षण घेत होते. आईचा फुलांच्या व्यवसाय वडिल सुतार या सगळ्यात घर खर्च भागात नव्हता. त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असे ठरवले. आणि या दरम्यात २०१३ साली वडिल वारले व दोन महीन्यानंतर आजी हि वारली या काळात खूप अडचणी आल्या अनेकांनी लग्न कर हे तुझे करियर करायचे वय नाही असे सल्ले दिले. परंतु आईचा सपोर्ट होता या कारणाने मी लोन घ्यायचा निर्णय घेतला. DIC चे कर्मचारी मा. श्री. संजय ठाकूर सर यांच्या सोबत भेट झाली त्यांनी मला सिड मनी (विज भांडवल कर्ज योजना) बद्दल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून मी सर्व कागदपत्रे तयार करून आमच्या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र कासा ब्रांच ला भेट दिली. व त्यांनीही मुद्रा योजने बद्दल माहिती दिली. हे लोन घेत असताना मला मा. श्री. अभिजीत बांगर साहेब यांची खूप मदत झाली. मुद्रा म्हणून ७.५ लाख आणि सिड मनी म्हणून १.५ लाख कर्ज मिळाल.

त्याच दरम्यान कलेक्टर ऑफिस पालघर येथे कौशल्य विकास मार्गदर्शक अधिकारी मा. श्री. मुकेश संखे साहेब यांच्या सोबत ओळख झाली. त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केले आणि VTP Empanelment कसे करायचे त्याचे मार्गदर्शन केल. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ ला कसा येथे मा. श्री. मुकेश संखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वानंद इंटरप्राइसर या नावाने गारमेंट मेकिंग चे प्रशिक्षण केंद्र मी चालू केले. मार्च २०१७ पासून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण सुरु झाले.

मुद्रा योजने अंतर्गत लोन घेऊन मी शासनानेच राबवलेल्या प्रमोद महाजन या योजनेचे प्रशिक्षण देत आहे याचा मला आनंद वाटतो. या योजने अंतर्गत मला २०१७ ला सर्वोत्कृष्ट VTP तृतीय क्रमांक पालघर जिल्हा म्हणून पुरस्कार मिळाला. तर २०१८ ला सर्वोत्कृष्ट VTP म्हणून द्वितीय पुरस्कार मिळाला. प्रमोद महाजन या योजने अंतर्गत गेले २ वर्षात २०० विद्यार्थ्यांना रोजगार मिळालाय व आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत.

शासनाने मुद्रा योजना राबवून आमच्या सारख्या काही करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्या तरुण पिढी साठी खूप मोठे कार्य केले आहे. या योजनेमुळे मला तर रोजगार मिळालाच पण या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्जल झाले आहेत. कारण या दोन्ही योजना शासकीय आहेत या करिता मी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी आणि मा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानते. तसेच आपणास या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करते की आपण कौशल्य विकास योजना लवकरात लवकर पुन्हा चालू करण्यात यावी. जेणे करून मला येथील आदिवासी समाजातील व गरजू असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देता येईल.

धन्यवाद

(स्वाती ह.मेस्त्री)
मुद्रा कर्ज योजना लाभार्थी